

Q. P. Code: 28904**(2 Hours)****Total Marks: 60**

N.B. : (1) **All** questions are **compulsory**.

(2) Figures to the right indicate full marks.

Q1. Explain **ANY TWO** of the following:

(15)

- Causes of market failure.
- Any two theories of redistribution.
- Comparison between taxation and regulation.

Q2. Write notes on **ANY TWO** of the following:

(15)

- Arrow Impossibility Theorem.
- Causes of government failures.
- Methods of privatization.

Q3. Examine **ANY TWO** of the following:

(15)

- Need and importance of Cost Benefit Analysis.
- Methods of shadow pricing.
- UNIDO approach to project appraisal.

Q4. Discuss **ANY TWO** of the following:

(15)

- Optimal linear income tax.
- Effects of tax on labor supply.
- Value added tax.

Q. P. Code: 28904

(२ तास)

एकूण गुण: ६०

सूचना: (१) सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.

(२) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

प्र १. स्पष्ट करा (कोणतेही दोन):

(१५)

- अ. बाजार अपयशाची कारणे.
- ब. फेरवाटपाचे कोणतेही दोन सिद्धांत.
- क. करारोपण आणि नियंत्रण यांतील तुलना.

प्र २. टिपा लिहा (कोणतेही दोन):

(१५)

- अ. अॅरो अशक्यता प्रमेय.
- ब. सरकारी अपयशाची कारणे.
- क. खाजगीकरणाच्या पद्धती.

प्र ३. परीक्षण करा (कोणतेही दोन):

(१५)

- अ. खर्च फायदा विवरणाची गरज व महत्त्व.
- ब. छाया (शाडोव) किमतीच्या पद्धती.
- क. प्रकल्प अवलोकनाचा उनिडो दृष्टीकोन.

प्र ४. चर्चा करा (कोणतेही दोन):

(१५)

- अ. ईष्टतम सरळ रेषीय (linear) उत्पन्न कर.
- ब. कराचे श्रम पुरवठ्यातील परिणाम.
- क. मूल्य वर्धीत कर.
